

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प,

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला भारत मौसम विभाग

ईमेल - mahapocra@gmail.com, gkmsakola@yahoo.com

बुलढाणा कृषी हवामान सल्ला

शुक्रवार दिनांक - २७.१२.२०१९

हवामान घटक	हवामान अंदाज (दिनांक २८ डिसेंबर २०१९ ते ०१ जानेवारी २०२०)					
	दिनांक	२८/१२	२९/१२	३०/१२	३१/१२	०१/०१
पाऊस (मिमी)		०	०	०	२	१
कमाल तापमान (अं.से.)		२६	२६	२७	२५	२५
किमान तापमान (अं.से.)		११	११	१२	१३	१४
ढग स्थिती (आकाश)		स्वच्छ	स्वच्छ	अंशतः ढगाळ	ढगाळ	ढगाळ
सकाळची सापेक्ष आर्द्रता (%)		८०	७५	८५	७८	८८
दुपारची सापेक्ष आर्द्रता (%)		६०	५५	५६	६२	५५
वा-याचा वेग (किमी / तास)		२	२	२	२	२
वा-याची दिशा		५६	७७	११२	११४	१६०
हवामानाचा इशारा	सध्यस्थितीत जिल्यात दिनांक २७-२९ डिसेंबर रोजी हवामान बहुतेक ठिकाणी कोरडे राहिल आणि दिनांक ३० - ३१ डिसेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील दोन दिवसांनी २-३ अंशांनी किमान तापमानात घट होणार आहे.					
पिकांचे नाव	अवस्था	कृषि हवामान सल्ला				
सर्व पिक	पेरणी	सध्यस्थितीत जिल्यात दिनांक २७-२९ डिसेंबर रोजी हवामान बहुतेक ठिकाणी कोरडे राहिल आणि दिनांक ३० - ३१ डिसेंबर दरम्यान तुरळक हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे व पुढील दोन दिवसांनी २-३ अंशांनी किमान तापमानात घट होणार आहे. रब्बी पिकांना आवश्यकतेनुसार संरक्षित ओलीत द्यावे.				
कपाशी	पात्या / बोंड	सध्यस्थितीत जिल्यात दिनांक २७-२९ डिसेंबर रोजी हवामान बहुतेक ठिकाणी कोरडे राहिल आणि दिनांक ३० - ३१ डिसेंबर रोजी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तरी शेतकरी बंधूंनी लवकरात लवकर कापाशाची वेचणी करून कोरड्या ठिकाणी संरक्षित साठवणूक करावी. गुलाबी अळीचा प्रादुर्भाव आढळ्यास कमीत कमीत दोन प्रती एकर या प्रमाणे फेरोमन सापळे लावावीत. तसेच गुलाबी बोंड अळीच्या व्यावस्थापनासाठी ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा अझाडीरिक्टीन प्रती १५०० पीपीएम @ २५ मिली प्रती १० लिटर याप्रमाणे फवारणी करावी. गुलाबी बोंड आलीच प्रादुर्भावाचे प्रमाण १० % पेक्षा जास्त असेल तर इमामेक्टीन बेंझोएट ५ एस. जी. ३ ग्रॅम किंवा प्रोफेनोफोस (४०%) + सायपरमेथ्रीन (४%) @ २० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोंडअळी सोबत इतर अळ्यांना खाद्य मिळाल्यामुळे त्याचा प्रदुर्भाव जास्त राहतो व त्यांचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, त्यामुळे फरदड घेणे शक्यतोवर टाळावे.				
तूर	फुल धारणा अवस्था	जिल्यात दिनांक २७-२९ डिसेंबर रोजी हवामान बहुतेक ठिकाणी कोरडे राहिल. त्यामुळे तूर पिकात उपलब्धतेनुसार आवश्यक असल्यास संरक्षित ओलीत द्यावे. दिनांक ३० - ३१ डिसेंबर दरम्यान तुरळक हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तरी तुरीवर फवारणी करावयाची असल्यास लगेच करावी. तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या (हेलीकोवरपा) अळीच्या व्यवस्थापनासाठी ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी. तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या (हेलीकोवरपा) अळीच्या व्यवस्थापनासाठी किडींनी आर्थिक नुकसानीची				

		पातळी गाठल्यानंतर (१० ते २० अळ्या / १० झाडे) इमामेक्टीन बेंझोएट ५ एस. जी. ३ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
गहू	वाढ	मर्यादित पाणी पुरवठा असल्यास एकच ओलीत ४०-४२ दिवसांनी, दोन ओलीतसाठी १८-२० व ६०-६५ दिवसांनी, तीन ओलीतसाठी १८-२०, ४०-४२ व ६०-६५ दिवसांनी संरक्षित ओलीत द्यावे. पिकास पेरणीवेळी ४०;४०;४० किलो नत्र; स्फुरद;पालाश / हे रासायनिक खत द्यावे तसेच उरलेले वरखत नत्र ४० किलो / हे १८-२० दिवसानंतर पहिल्या पाण्या च्या वेळी द्यावे.
हरभरा	वाढ	मर रोगाचा शेतात प्रादुर्भाव दिसताच रोगट झाडे उपटून नष्ट करावीत. ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून द्यावा. वेळेवर पेरणी केलेले पिक सुमारे ४५ ते ६० दिवस तणमुक्त असावे. गरज पडल्यास एक निंदन करून तण वेवास्थापन करावे. बागायती हरभरा पिकावरील ओली मुळकुज व कॉलररॉट दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी योग्य ते उपाय करावा. हरभरा जाकी - ९२१८ व विजय या वाणास शक्य तोवर तुषार सिंचन पद्धतीने संरक्षित ओलित करावे. हरभरा पिकात एकरी ८-१० पक्षी थांबे लावल्यास अळ्यांची संख्या कमी होण्यास मदत होते.
करडई	वाढ	करडई पिकाची आंतरमशागत करावी व गरज पडल्यास एक निंदन करून तण वेवस्थापन करावे. करडई पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमथोएट ३० % प्रवाहि १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
रब्बी ज्वारी व मुक्का	वाढ	रब्बी ज्वारी पिकात मावा व तुडतुडे यांच्या वेवास्थापनेसाठी पिकाच्या नाजूक अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये. रब्बी ज्वारी पिकास रासायनिक वरखत उरलेले नत्र ४० किलो / हे २५-३० दिवसानंतर द्यावे. रब्बी मक्का पिकास रासायनिक वरखत उरलेले नत्र ४० किलो / हे २५ - ३० दिवसानंतर द्यावे.
फळझाडे	वाढ	डॉळिंब पिकावरील तेल्या रोगाच्या नियंत्रणाकरिता कॉपर हायड्रोक्साआईड २५ ग्रॅम + खोसोमायसीन सल्फेट ५ ग्रॅम किंवा ब्रोमोपोल* ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी फवारणी करतांना स्टीकरचा वापर करावा. तीव्रतेनुसार १५ दिवसांनी पुन्हा फवारणी करावी. मिरची पिकावरील शेंडेमर व फळसड रोगाच्या नियंत्रणाकरिता डायफेनकोनाझोल २५ ईसी ५ मिली १० लिटर पाण्यात किंवा अझोक्सोत्रोबीन २३% एससी १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जिल्यात दिनांक १४-१८ डिसेंबर रोजी हवामान बहुतेक ठिकाणी कोरडे राहिल. त्यामुळे डॉळिंबवर फवारणी करावयाची असल्यास लगेच करावी.
कांदा	लागवड	कांदा पिकाची ६-८ आठवड्याचे रोपे सपाट वाफ्या मध्ये १० * १० सें. मी. अंतरावर जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात लागवड करावी.
पशु व पक्षी		जिल्ह्यात किमान तापमानात घट होत असल्यामुळे कुकुटपालन शेडमध्ये दोन्ही बाजूच्या जाळ्यांना पडदे किंवा बारदाना लावावा तसेच रात्रीच्या वेळी शेड मध्ये बल्ब लावावेत. शरीरातील तापमान टिकविण्याकरिता उर्जायुक्त खाद्यपदार्थ उदा.स्निग्ध पदार्थ, प्रथिने यांचे खाद्यातील प्रमाण वाढवावे. हवामानात आचक बदल जनावरांना चा-यासाठी, पाण्याच्या उपलब्धतेनुसार एकदल वर्गीय (मका, ओट) व व्दिदल वर्गीय (लसुन, बरसीम) घासाची पेरणी करावी

सदर कृषि सल्ला पत्रिका डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून, नानाजी देवमुख कृषी संजीवनी प्रकल्प कार्यालय, मुंबई येथून प्रसारित करण्यात आलेली आहे.